

xx प्रकरण पाचवे xx

॥ मराठी भावकीवतेतील राम गोसावी याचे स्थान ॥

::: प्रकरण पाचवे :::

*** मराठी कीवतेतील राम गोसावी याच्ये स्थान ***

१) मराठी भावकीवतेवी वाट्याल -

कवी केशवसूतापासून मराठी कीवतेची वाट्याल सुरु झाली. त्यांनी सुरु केलेल्या आधुनिक भावकीवतेच्या प्रवाहातील कीवतेकडे पाठ फिरवणे व विघ्रोहाचे कौतुक करणे अशी एक प्रथाच पहून गेली आहे. झंगजी व मराठी कीवतेत ज्याचा काही भाग नाही असा भाग केशवसूताच्या कीवतेत आहे. केशवसूतांनी सामाजिक कीवता लिहल्या. सुधारणाविषयक, णुन्या सामाजिक रुद्धीवरद्ध बंड करण्याची कल्पना त्याचीच होती. समाजातील दैभारीवरद्ध बंड उभारज प्रभर व परखड लेखावी ही कल्पना तत्कालीन आगरकरी लेखामध्ये फळाली. त्याच्या 'तुतारी' म्हणे -

"जुने बाऊ दया मरणा' लागुनि;
जाळुनि किंवा पुरजी टाका,
सडत नु ऐक्या ठायी ठाका;
साधव! सेका पुढल्या हाका;
आंदयास घला छांदा भिडवुनि." १

असे म्हटले आहे. या कर्कश तुतारीच्या नादाने सर्व समाज जाग झाला. त्यामुळे समाधानी कवी जागे होऊ तुतारी मैडल स्थापन करन तिथा संदेश सांगण्यास प्रारंभ केला. बहुजन समाजावर त्याचा परिणाम झाला. समाज सुधारण्याचा बारीक सारीक तपशील 'स्फूर्ती', 'स्फूर्तीभाजन', 'नवा शिपाई' या कीवतांनुन सार्वितला आहे. मराठी रीसिकांच्या आवडीनिवडी व त्यामुळे मराठी साहित्य समृद्ध होत आहे. असेही मानले जाते.

मराठी कीवतेतील केशवसूत सांप्रदायाने लावलेल्या भावकीवतेच्या रोपट्याचे कवीच्या प्रकृतीनुसार अनेक केंगवेण्ये आवडका र घडलेले दिसतात. पहावयास फळात. कवीच्या फळप्रकृती धर्मानुसार त्याचे केंगलेपणही अद्भूते. अशा आगळ्या प्रकृतीचे कवी म्हणून कवी 'राम गोसावी' याच्या

आनंदाधा भाग आहे. हे जरी खरे असले तरी साहित्याचा आनंद म्हणजे भावनांपै विवेद असते.

काढी कवींनी एका निष्ठेने लेखन केले. विनायक यांनी राष्ट्रीय कीवता लिहल्या. तुकडोजी म्हाराजांनी श्रेष्ठ स्वरमाची कीवता लिहली. इदिरा संतानी दुःखाला कीवतेये स्वरम दिले. तसेच मराठीतील भावकीवता समृद्ध वर्ण्यात ‘राम गोसावी’ यांचा म्हट्वाचा वाटा आहे.

भावकी हा अंखिल सृष्टीला ओढून घेऊ तिला आत्मानुभवाने रीपत करतो. व्यक्तिगत भावनेच्या अविष्काराला विशेष म्हट्व आहे. भावकीवतेत भाव स्वतः कवींवौ असतो. कल्पनीय भावकीवता तयार करतो. ही भावकीवतेवी लक्षणे आहेत. ग्रंदकर कीवता हा भावकीवतावा म्हट्वाचा टप्पा आहे. ग्रंदकर हे भावनानिष्ठ सम्मानता मानतात. नव्या प्रीतमांदा अविष्कार करतात. “आपल्या विविक्षित आशयाचो नुसती गोळाबैरीज कस्त ‘आशयांशी इमान’ राखणा-या नवकवीवै समाधान होत नाही, तर आपले संपूर्ण म्होगत वाघकांपूढे विनांतीर नेऊ उमे करणे हा नवलवींचा प्रामाणिक प्रयत्न असतो”^२ असा प्रयत्न करणारे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक उमेदीतील कवी दिसतात.

दीर्घुगामुळे माणसाला मुष्यजीवन विस्कळीत जीवनाला नैराश्य कसे झाले आणि परावर्तीयन याचे प्रभावी दर्शन रा.ग.गङ्करी (वार्षैजीर्णी), भा.रा.तांबे यांच्या कीवतेचा हा टप्पा आहे. रोमेटिक कवी, सौंदर्यवादी, रीवीकरण मंडळातील कवी यशवंत, गिरीष, माधव ज्युलियन, नवकवी य.दा.भावे, शारदचंद्र मुक्तीबोधावी ‘नवी मळवाट’ मळती. केशवसूतांनी सुनित रघुले. अक्षरगणवृत्त हा प्रकार मराठीत आणला. माधव ज्युलियन यांचा ‘गळल’ हा प्रकार बराच कीवीप्रय झाला. गळलाचे स्वरम गळल रवून विशद केले. शिवाय अनिलांनी दशपदी व मुक्तचंद मराठी कीवतेत आणला. याची छाप पडती.

शिवाय आरती प्रभू, ग्रेस, अ.ना.देशपांडे (अनिल), पु.पी.श.रेडे, विं.दा.करंदोकर, ना.ह.देशपांडे, कुसमौगज यांनी भावकीवता लिहल्या. हा एक म्हट्वाचा टप्पा असून ठळक उदाहरण आहे. मीशा पाडगांवकर,

प्रिदलीप चित्रे, ना.धौ.ग्हानोर, निर्तर्गीवषयक कीव रीवीकरण मंडळातील कवीयत्री प्रभा खानीवलकर, शांता खेळके, इंदिरा तंत, बीहणाबाई घौथखी, अनुराधा पाटील हो आंतकडयी नवीन कवीयत्री आहे. शिवाय असणा डेरे आणि अनुराधा पोतदार यांनी हो भावकीवता संपन्न केल्या. अशा रितीने भावकीवतेची वाटवाल स्वातंत्र्योत्तर काळात सुर झाली.

२) राम गोसावीयांच्या भावीवशवाचे वेगळेपण -

कवी श्री.राम गोसावी यांचा 'डोळे' हा पर्हिला काव्यसंग्रह म्हाराष्ट्र राज्य सरकारकडून कवी केशवसूत पारी रतोषिक देऊ गौरीवला. दूस-या शब्दात सांगायचे म्हणजे संग्रहाच्या अंगभूत काव्य श्रेष्ठत्वाला राजमान्यता फळाली. आणि लोकच 'अंधारबन' हा काव्यसंग्रह प्रीसिद्ध झाला. मराठी काव्याच्या रीसिककार्गाला दिलेली अमूल्य देण्यांनी आहे.

राम गोसावी यांना ऐन उमेदीच्या वयात अचानक अंधत्व आले, याचे दुःख आणि आपल्या भावी अंधारमय कैर्य्य त्यांना फळती तीव्रतेने जाणवते. हे या 'दोन' काव्यसंग्रहाच्या पानोपानी पहायला फळते. जीवनातील अंधारपर्व सुर झाले आणि कीवतेने वेगळे कृण घेतले.

कवी म्हाये हे वेगळे कृण त्यांच्या 'डोळे' आणि 'अंधारबन' या दोन्ही काव्यसंग्रहातील कीवता पारीवल्यानंतर म्हाला निश्चित पटते. 'डोळे,' 'ताटातुटी,' 'जंड,' 'अंधार,' 'दृष्टी,' 'लाळोखाची नदी,' 'निद्रस्त तळयात,' 'हरवले रँग,' 'सापडेना,' 'आता सारे नियांत,' 'माझी कळ,' 'घेतना,' 'अंधेरीस,' 'प्रकाशावी' किनार, 'ओढ्याच्या काठांधी,' 'किनारा' 'झुलत्या फांदीवरतो,' 'यंद्र असा कलेला,' आणि 'तांजवेळ' या 'डोळे' मध्योल कीवता-

आणि अंधारबनातील 'होसी स्खा जीवाचा,' 'अंधारबन,' 'स्पर्शी,' 'अंधाराचे ओळ॑,' 'प्रतपावली,' 'डोहाकाठी,' 'नाचशील कारे,' 'नियतीची काठी,' 'व्यवहार संभाळण्यासाठी,' 'साज' या कीवता वानगीदाखल देता घेतील.

‘ऊंट’ या कीवरोत जश्नी एक विषणुक्ता माला दाढून जाते, तश्नी अंधारबनातल्या ‘लेक चालली सासरी’ मधील सीम्हा भाव देखील एका वेगळ्याच भावीवशवात नेऊन सोडतात.

राम गोसावीना जीवनात आलेले निवीकृथ अनुभव उत्कृष्ट अत्यंत संयत भाषेत प्रभावी शैलीमध्ये परीरणामकारकीरत्या मांडले आहेत. “आपला दोष नसतानासुधदा दैवाने आपल्याला हुःखात का लोटावे यावा शोध घेताना कवीला कळून येते की तरणारा व मारणारा तो इक्य आहे तेव्हा त्याचेच चरण धरावे. त्याच्यावरती भार टाकावा हेच श्रेयस्कर होय.”^३ कष्ट, कृनवास कुणालाढी युक्ते नाहीत. आपले है भावीवशव अश्वत का भिजावेह. असा कवीला प्रश्न पडतो, यण या कीवता वावल्यानंतर वाटते की है भावीवशव अश्रुपरिलप्त असल्यामुळे जीवनाला अर्ध येतो. कीवतामध्ये भावनोत्कृता येते.

३) राम गोसावी यांच्या कीवताचे विवेष -

‘राम गोसावी’ याचे ‘डोळे’ आणि ‘अंधारबन’ हे काव्यसंग्रह अभ्यासताना असे लक्षात येते कल तुमारे ४० वर्षांपर्यंत जीवनातील सर्व त-हेचे रंग, सृष्टीचे रंग, निसर्ग सौंदर्य व आपूर्बापूर्ये जग कवीने अनुभवले आहे. आणि त्या जुन्या अनुभवातून- शिदोरीतून त्याला आपले अंधारदुःख साकार करायचे आहे. त्यामुळे डोळ्या कवीची कीवता आणि अंधकवीची कीवता याचे सीम्हा स्म या कीवताम्हून साकार झालेले पहावयास फिळते. हे एक या कीवताचे वैशिष्ट्य आहे. कवीने सृष्टीस्वरम बीघितले त्यामुळे अनुभवाचा आधार घेऊन दुःख शब्दसमात केले आहे.

जीवनात आलेले निवीकृथ अनुभव अत्यंत प्रभावी भाषेत मांडले आहेत. आपल्या भास शैलीमध्ये परीरणामकारकीरत्या मांडले आहेत. दृष्टीहोनेतेच्या व्यथोवाच स्थायीभाव या कीवताना लाभला आहे. त्याच्या कीवताना उत्कृतेवे भाष्यल लाभले आहे. कवीने अपार दुःख सहन करत भोवतालच्या जगात तो उत्साही जीवन जगत आहे. या कीवता अंधत्वाच्या दुःखाच्या असतोल तर ते दुःख अत्यंत सच्चे व निखल आहे. यात क्षलीव शंका नाही.

अनुभवाचा गांगोवा धेणा-या त्यांच्या छोल तळाशी जाऊ त्याचे रम सर्वांगानी न्याढणा-या क्वीच्या दृष्टीमध्ये असते. एका संपन्न म्हाची आणि व्यक्तिमत्वाची श्रीमंती त्या अनुभवाच्या पाठीशी असते. म्हणून सामान्य अनुभवाना असामान्यत्व लाभते आणि युने अनुभव नव्याने अर्धपूर्ण होतात. राम गोसावी यांच्या कीवता जकळ जळ सर्व दुःखाच्या व अंधाराच्या असल्या तरी या कीवतेमधीत प्रकाशाची वाट हे या कीवतांचे मोठे हृदयाम आणि लक्षणीय वैशिष्ठ्य आहे. मितभाषा व तरीत अल्पक्षरत्व हे या कीवतांचे एक अंगभूत वैशिष्ठ्य आहे.

"स्खादया गायकाने एक्य राँगणी परोपरीने आळवावी किंवा स्खादया वित्रकाराने केवळ साम्राज्यीच विक्रै रेखाटण्यामध्ये उमे आयुष्य वेवावे, तसा, एकाय उत्कट अनुभवाचा तळ छोलवर गाळून त्यातील अनेक भाकळा सुह मपणे शब्दाकोत करण्यामृत्तम्हांडी या कीवताना वेगळेच क्षाम्ये आणि शक्तीस्थान लाभले आहे." ४ काढी कीवता निर्जीव व साकेतिक शाळेल्या दिसतात. त्यांच्या कीवतात भीक्तिभावनेची उत्कट लक्षे मिसळली आहे. 'पंढरीच्या वाटेवरी' 'माझा साकळा विदूल' 'आषाढाची सर' 'केले नाहो म्हा' 'राम्जन्म' यांच्यातून टाळीचपळ्यांचा नाद रोमारोमात घुम्ह लागतो.

त्यांच्या कीवतांचा दुसरा विशेष म्हणजे त्या वायकांच्या म्हाला भिन्हून टाळणा-या आहेत. वायकांचे हृदय भरत यावे अशा कीवता आहेत. उदात्त अनुभव वायकाला देतात त्यामुळे वायकांच्या म्हातील भावानुभव म्हात भिन्हून रेंगाळत राहतो. साधी सरळ भाषा हे एक कीवतेचे वैशिष्ठ्य आहे. त्यामुळे वायकांचे मझ वेघून टाळो. सरळ व साधी अभिव्यक्ती अनेकवेळा भावाशयाच्या उत्कटतेला वायकांच्या म्हाला स्पर्श करत टाळतात:

त्यांची कीवता हृदय आणि हृदयस्पर्शी आहे. काळोखाच्या झाडावर उमललेली ही फुले, सुगंध आणि प्रकाश देणारी आहेत. भावना काळणाला स्पर्श करणारी आहे.

कीवता ही पुष्टकदा दीर्घ निश्वासासारखी असते. कधी सहज उदगारासारखी असते. स्खादा अनुभव शांतपणे गोंजिरीत असल्यासारखी असते. त्यां तंघर्षातून उमटलेला उद्रेक असतो. एकाच संग्रहात कीवतेची विविध स्वरमे पहायला मिळतात.

आपल्या मर्यादीत भावी वशवाम्बऱ्ये एकीचित्ताने, एकलयीने गीतरीया सूर पक्ष्यन त्याला शब्दिसम देणा-या या सोंजक कीवता आहेत. एकलय, एकीवत्त हा या कीवतांचा म्हट्टवाचा गुण आहे. जीवनात आलेले कठोर दुःख बाणूला सारज गोसावी या कीवतांचा आधार घेतात. त्या त्यांच्या जीवनातील रिवर्णुळा आहे. म्हणून श्री-राम गोसावी^१ यांच्या कीवताना सहज प्रवाही आणि प्रासादिक भाषेये अंगभूत लेणे लाभले आहे.

४) राम गोसावी यांची काव्यशैली -

‘राम गोसावी’ यांच्या कीवता वाचताना लिखदता कटाक्षेने पाबळोआहे. कुठे कृत्रिमता ओढाताण नाही. भडकपणा असा नाही. सहज, सोपेणा, उत्कृत्ता हे त्यांच्या काव्यशैलोचे पैशिष्ठिय आहे. शब्दयोजक, वेचक, वेधक झाशा शब्दयोजना या आशयाला मदत करतात. आशय सुस्पष्ट करण्यास मदत करतात. एकाच विषयावर कीवता लिहल्या आहेत. शैली प्रासादिक आहे.

त्यांच्या तंग्रहातील कीवतांत भाषाला लिहिण्याचे, कल्पना रम्यतेचे म्होवेधक देखेन घडते. संग्रहाच्या पानांपानातून कस्तुरीचा सुर्योदरकळतो. यातील करण गीते म्हाला आनंद देतात. करणाभाव जागृत करतात, तर उत्साहाची, धीरवृत्तीची जाणी, कंटकम्य जीवन आनंदाने जगण्याचा फळ देतात.

कधी राम गोसावी हे आपल्या लेखणीच्या किम्फेने आता अंथ राहिले नसले तरी प्राप्त अंधत्वाच्या जाणीवेदो म्हुर व्यापा मात्र त्यांनी तटस्थ वृत्तीने आपल्या भावसंपूर्णात मोठ्या प्रेमभावनेने जोपासली असे म्हणावेसे वाटते. कारण ही व्यापा त्यांच्या श्रेष्ठ कीवतांचा मुळाधार आहे.

‘डोळे’ या काव्यसंग्रहाला प्रीतिष्ठ कवीयनी सौ.पि.शरीष पै आणि ‘अंधारबन’ या काव्यसंग्रहाला सुप्रीतिष्ठ कवीयनी व समीक्षक डॉ.अनुराधा पोतदार या दोघींची मार्मिक, आस्थादपूर्वक व सर्वे काव्याखे स्वरम विशद कर्ज सांगणारी प्रस्तावना लाभल्यापुळे संग्रहाचे गुणात्मक मूल्य अनेक पटींनी वाढले आहे. प्रा.नरहर कुरुकर पानी काव्याच्या वेळेपणाचा व आतीरक सामर्थ्याचा निर्देश केला आहे. प्रास्तारीवकेत म्हटल्याप्रमाणे या कवीला जीवनाम्धाल्या अंधार पर्वात स्वतःचे कोसळते माझैर्य सावरणा-यास त्यांच्या प्रियजनांची मदत झालीय पण त्याहूनहो अधिक जीवाभावाची साध त्यांच्या कीवतेने दिली. हीच कीवता कवीच्या दृष्टीने आंध्राची काठी ठरली. ही गोष्ट पुस्तकाच्या मुख्यावरील चित्राने अगदी संभेदकपणे स्पष्ट केली आहे.

“डोळे”आणि “अंधारबन” मधील ब-याव कीवता सरलता, सहज प्रवार्णनता, भावनोत्कर्ता इ. गुणांमुळे मला हीरवंशराय बच्चन यांच्या कीवतांची तसेच टागोरांच्या गीतांली मधील गीतांची आठवण कर्ज देतात.”५ म्हणून या कवीच्या भावी सृष्टितर भावजीवनारीवषयी व काव्यसृजनर्तीवषयी मोठी आशाही वाटते, विश्वास वाढतो. राम गोसावी यांच्या काव्याची कदर, साहित्य अकादमीकळून केली जावी अशी सीदच्छा वि.म.कुलकर्णी यांनी व्यक्त केली होती. ती अस्थानी नाही. याबदलवा दृढ विश्वास होतो.

शेवटी एकव हार्दिक इच्छा व्यक्त केल्यावाहून राहवत नाही. यापूर्वी मरजेच्या एका अंध कलाकाराने पं.विष्णु दिगंबर पळुस्करांनी संगीत क्षेत्रात अपूर्व कामिगिरी कर्ज आपले व मरजेचे नाव अमर केले. तच्चत मरजेच्या या “राम गोसावी” अंध शब्दीशल्पाला हे सौभाग्य इश्वरकुपेने प्राप्त होवो.

५) निष्कर्ष -

राम गोसावी हे जीवनाच्या वाटवालीच्या अर्धर्यावर अंथत्व प्राप्त झालेले एक व्यक्तिमत्व आहे. डोळस जीवनातील अनुभवाची विश्वोरी

दृष्टीतील सुष्टी आणि अंधत्वातील कास्यमय अनुभूति याचा सुदर्शन मिळाले त्याच्या 'डोळे' आणि 'अंधारबन'या काव्यसंग्रहात प्रवृद्ध झाला आहे. त्यामुळे त्याच्या या स्वर्तंत्र अनुभूतिचा एक आगळ्यावेगळा काव्यानुभव रसिकांना त्याच्या कीवतांतून अनुभवास घेतो. अंधारातील काठी झालेली ही कीवता कवीला अशी कवी म्हणून कीर्ती देऊ गेली आहे. तसेच यामागे असलेलो नियतीची ईश्वररम प्रकृती ही कवीच्या नियतनाच्या विषय झालेला आहे. नियती विषयीची ही अंधकवीचो जाणिवही डोळ्यांना मानसाच्या जाणोवेपेक्षा भावगम ठरली आहे.

=====X=====

xxx संदर्भ टीपा xxx

- १) वेशावसूत : ‘हरपले श्रेय’ काव्यसंग्रह
संपादक - प्रा. रा. श्री. जोग तुतारो
कॉन्टेन्टल प्रकाशन पुणे,
पुनर्मुद्रण - १९६४ पृ. १२६
- २) रा. अ. काळे : ‘नवर्कीवतेचे एक तप’
माहिर ग्रंथमाला पुणे, सन १९६०
आवृत्ती पीहली. पृ. ४
- ३) सदानन्द पेठे : ‘अंधारबन’ काव्यसंग्रहावर लेख
अॉगस्ट १९८१. पृ. ४३
- ४) राम गोसावी : ‘अंधारबन’ काव्यसंग्रह
विशाखा प्रकाशन पुणे,
पीहली आवृत्ती १ अॉगस्ट १९८०
आस्पादातील पृ. ११
- ५) सदानन्द पेठे : ‘अंधारबन’ काव्यसंग्रहावर लेख
उ. नी. पृ. ४४

=====X=====